

इतिहासातील कर्तृत्वान स्त्रिया

प्रा.डॉ.संजय काळे

अर्थशास्त्र विभाग, दिगंबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर जि. नांदेड
 अक्षय काळे
 (संशोधक विद्यार्थी)

प्रासादविक:

हिंदू स्वराज्य स्थापनेचे बाळकदू छ. शिवाजी महाराज यांना घेऊन तसे संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ, घरातील माणसांच्या मृत्युचे दुःख बाजूला ठेवून राज्यकर्त्यांच्या भूमिकेतून प्रजाहिताची कामे करणाऱ्या पुण्यश्लोक अहित्याबाई होळकर, पतीनिधनानंतर शहनशहा अकबराच्या सैन्याला टक्कर देणारी राणी दुर्गावती तसेच चांदबीबी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे काम अतुलनीय आहे.

लहानपणापासून आकाशात भरारी मारण्याचे स्वप्न साकार करणारी कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, कर्मठ सामाजिक वातावरणात वैद्यकीय शिक्षण घेऊन पहिला डॉक्टर झालेल्या आनंदी गोपाळ जोशी, जगाला दुःखातून बाहेर काढून आनंद वाटणाऱ्या माता अमृतानंदमयी, महिला शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, पती बाबा आमटे यांच्याबरोबरीने कुष्टरोग्यांची सेवा करणाऱ्या साधनाताई आमटे अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्वांची इतिहासाने नोंद घेतली आहे.

सामर्थ्य, श्रद्धा, शील, सहनशिलता, सेवा, मातृत्व हे गुण अंगी असणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये आपला उपर्युक्त उपर्युक्त विविध क्षेत्रामध्ये आपल्या प्रयत्नाने व कर्तृत्वाने एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण केली आहे. या शोधनिबंधात इतिहासातील अशाच काही कर्तव्यगार व प्रेरणादायी स्त्रियांच्या कार्याचा अभ्यास करण्यात आला आहे.¹

1) अक्का महादेवी (1130-1160)

बाराव्या शतकातील प्रसिद्ध कन्नड संत कवित्री अक्का महादेवी ही एक परम शिवभक्त होती. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला असून त्यांनी जवळपास 430 वर्षांनी म्हटले होते. संपूर्ण भारतीय संत साहित्याचा, महिला कवियत्रीचा त्यांच्या जीवन चरित्राचा, त्यांच्या काव्यरचनांचा विचार करता अक्का महादेवीशी तुलना करता येईल असे दुसरे व्यक्तीमत्व सापडत नाही. पांडित्य, वैराग्य, भक्ती, निष्ठा आदिचा अद्भूत संगम त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेला दिसतो.

अक्का महादेवीने परमेश्वरालाच आपला पती मानले. लग्नाला मानवी नवरा का नको याचे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यांच्यापते, मानवी पती हे देहभावाच्या मर्यादेत ग्रस्त आहेत. "माझ्या शरीरावर माझा अधिकार" हे पाश्चिमात्य तत्व त्यांनी 900 वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणले. त्यांनी 'योगागविधी' आणि 'कलाज्ञान' या ग्रंथाची निर्मिती केली. यातून त्यांची वर्षांनी मिळतात. विवाहामुळे स्त्रीला सुरक्षितता मिळते हेच संत स्त्रीयांना मान्य नव्हते.²

2) राणी दुर्गावती (1524-1564)

पती गोड राजा दलपत शाह यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे तिने आपला मुलगा वीरनारायण यास सिंहासनावर बसवून त्यांचे संरक्षक म्हणून स्वतः राज्यकारभार केला. यांच्या शासनकाळात राज्याची खूप प्रगती झाली. त्यांच्या राज्याचे नाव गोळवान होते व ज्याचे केंद्र जबलपूर हे होते. इलाहबादचे मुगल शासक आसफखान सोबत त्यांनी संघर्ष केला. राणी दुर्गावती यांनी शैर्य, धैर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी वीस हजार घोडेस्वार, हत्तीदल, पायदल असे सुसज्ज सैन्य बाळगले होते. अकबराचा सेनापती असफखानने त्यांच्याविरुद्ध मोहिम उघडली. त्यांनी असफखानच्या फौजेचा यशस्वी मुकाबला केला. त्या स्वतः रणागंणावर उत्तरल्या, जखमी झाल्या आणि शेवटी गोळवनाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला.³

3) चांदबिबी (1550-1599)

चांदबिबी ही विजापुरचा बादशाहा अल्ली आदिलशहा यांची पत्नी व अहमदनगरचा बादशाहा निजामशहा यांची कन्या होती. अल्ली 1580 मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्यानंतर तिने अल्लीच्या भावाचा मुलगा इब्राहिम यास गादीवर बसवून चांदबिबी राज्यकारभार पाहू लागले. त्यावेळी इब्राहिमचे वय केवळ नऊ वर्षांचे होते. चांदबिबीने सर्व राज्यकारभार दिवाण कमीलखान याच्या

महाराष्ट्रीने उत्कृष्ट रीतीने चालविला. साबेळी दक्षिणातील सर्व राज्यांच्ये विजापुरचे सन्य विहितार्थ व मोठे होते. चांदविबीने शेवटपर्यंत विजापुरसाठी प्रबंड योगली सेवेचा सामना केला व लढा चालू ठेवला. परंतु अंतर्गत कलहातून 1599 मध्ये चांदविबीचा खून झाला.⁴

4) नूरजहां (1577-1645)

मोगलेकाळातील सर्वाधिक ताकदवान मोहिला विशेष योगल साम्राज्य चालविष्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. जहांगीरच्या करारकिंदीत मोगल साम्राज्यातील संपूर्ण घडामोठी नूरजहां सांभाळत होती. नूरजहांने अनावश्यक खर्चात काटकसर करून तो वेसा जनकत्वाणासाठी बापरला. जेव्हा जहांगीरिला बंदी बनविले गेले तेव्हा स्वास वाचविष्यासाठी रवत: सैन्याचं नितृत्व केल. तेव्हापासून नूरजहांचे नाव लोकांच्या स्मरणात व इतिहासात काढवलेली राहीले.

नूरजहांने आपल्या करारकिंदीत योगल दरबारात स्वयं व आकर्षक स्वरूप दिले. कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात नूरजहांचे योगदान मोठे होते. त्यांच्या प्रभावामुळे दानधर्म व निराक्रीतीना अदत करण्याचा नवीन पायऱ्डा दरबारात निर्याण झाला. त्यांनी शिक्षण व निरनिश्चल्या कलाना शाजाश्रय दिला.⁵

5) महाराणी ताराबाई (1675-1761)

छ. राजासम प्रह्लादाजांची घटली आणि छ. शिवाजी यांचे शरसेनावती हंबीराव मोहिते यांच्या कन्या होत्या. राजाराम महाराजांच्या निधनानंदीर राज्यकारभासची सर्व सुत्रे अल्यावर समोर उत्त्या अखलेल्या मोगली फोजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने ओळखक भूमिका घेतली. लोकांना आत्मविश्वास कर्तव्यविलो. घसठांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी योगली खुलुग्यावर स्वांचा करून आर्थिक बळ बढवाले. कोल्हापुरांच्या राजगांवाची त्यांनी स्थापन केली. ताराबाई मराठ्यांच्या योगली खुलुग्यावर स्वांचा करून आर्थिक बळ बढवाले. कोल्हापुरांच्या राजगांवाची त्यांनी स्थापन केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तव्यातार सजूदी होती. सदनेनावती संताजी व धनाजी यांना बरोबर घेवून मोगलांना सळो की पळो करून इतिहासातील ही एक कर्तव्यातार सजूदी होती. सदनेनावती संताजी व धनाजी यांना बरोबर घेवून मोगलांना सळो की पळो करून इतिहासातील ही एक कर्तव्यातार सजूदी होती. सदनेनावती संताजी व धनाजी यांनी गरफ्रम्य दोखवला. शौर्य, थाडस, खुंसदीपना, निर्व्यक्तमता, शंजकश्रेष्ठता हे मुण्य त्यांच्या अंकी होते.

6) अहिंसाबाई होळकर (1725-1795)

जर का आग्य शासक व संघटक जन्मला अले तर त्यांच्याकडून अधिजात प्रतितीची कामे होऊ शकलात हे उदाहरण म्हणजे अहिंसाबाई होळकर या समाजरचनेत कोणतीही उत्तीर्णी साधने स्थिरांना उथलव्य नसतीना त्याकाळी त्या महान कर्तव्यशालिनीने खातीबरोबर सती न जाता प्रजांपालन करण्यासाठी जीवन निराकारा स्विकार केला. त्या पुण्यशील व धार्मिक म्हणून तर सर्वांना परिचित आहेतच. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ठिक्किठिकाणी थाट, देवके, धर्मशाळा, अंत्रछत्र, विहीरी, तलाव, इस्ते यासाराहे प्रवंड कार्य केले. हे कार्य त्यांचे औदार्य दाखवते तसेच त्यांचा पुण्यदीपणा, हिंशेवातील घरेगतता, दूर्ज घेण्याचा खंबीरपणा, अदूक न्यायदान, रणकौशल्य, प्रजावात्सल्य असे अनेक मुण्य त्यांच्या अंगी होते. आपल्या असाधार्य कर्तृत्वाने अनेक असाधारण कामे त्यांनी केले. त्यांनी आपले संपुर्ण जीवने भानव जातीसाठी प्रेरणादायी बनविले.⁷

7) सावित्रीबाई फुले (1931-1897)

फुले दायर्यांनी अत्यंत चिकिटीने व जिहीने आपल्या शेक्षणिक कार्याता सुरक्षात केली. त्यांच्या या कार्याता सुरक्षातील सनातनी वृत्तीच्या लोकांनी विसरेद केला. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखलकेक करण्यात आली. तरीही त्या अत्यंत धैर्याने व कौशल्याने शिक्षिका म्हणून काम चालू ठेवले. मुलीसाठी व असृष्ट्यासाठी शाळा काढणे. एवढेच नाहीतर असृष्ट्यासाठी पाणी उपलब्ध कावा म्हणून यासाठी त्यांनी आपल्या घरशीतील पाण्याचा हैदर खुलो केला. तक्कलीन समाजात बालहत्येचे प्रमाण जास्त होते. त्यासाठी त्यांनी घरेतच बालहत्याप्रतिबंधक गृह काढले व बालिका आंत्रेम चालविला. त्यांनी जीतीराबाईच्या पृथ्यूंतर सत्यशोधक समाजाचे कार्य मोळ्या हिंस्तीने व निष्ठेने चालू ठेवले. 1878 मध्ये महाराष्ट्रात दुष्क्रिय घडला. या दुष्क्रियाची तित्रिता व भयानकता पाहून अनाथ, अपेंग, निरापराधांची मदत करण्यासाठी त्यांनी तीन वर्ष कॅप्प चालविला.⁸

8) ताराबाई शिंदे (1850-1910)

ताराबाई शिंदे या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये पुरुषाला प्राधार्य देऊन स्त्रीला कनिष्ठ ठरविण्याचा कावा हा उघड-उघड सत्तासंबंधावर आधारित आहे, त्यामगे कोणतेही तर्कशास्त्र किंवा विवेक नाही हे स्पष्ट करत ताराबाईनी आपले लिखाने केले आहे. ताराबाई शिंदे यांचे "स्त्री-पुरुष तुलना" हे पुस्तक पुरुषांना उद्देशून लिहिले आहे. त्या आपल्या लेखनाने पुरुषांना अंतर्मरीक्षणास उद्युक्त करतात; आणि सदाचाराने वागवण्याचा उपदेश करतात. वेगवेगळ्या प्रकारे स्त्रीचे शोषण करण्याच्या पुरुषजातीला त्यांनी फैलावर घेतले आहे. त्यांच्या पुस्तकाचे महत्व असे की, त्यांच्ये स्त्रियांचे प्रश्न कोणते आहेत व ते किती मुलभूत स्वरूपाचे आहेत. यासंबंधीची चर्चा करण्यात आली आहे.⁹

ताराबाईचे लिखान तत्कालीन समाजाला हादरुन सोडणारे होते; अखवरथ करणारे होते. बुद्धीप्रामाण्यवादी विचारसरणी, तत्कालीन चिकित्सा व निर्भिड मियांसा ही ताराबाईची वैशिष्ट्य होती. समाजाच्या तत्वज्ञानाशी ताराबाईचे विचार जुळते होते.¹⁰

सांग : स्त्रीबाद आणि स्त्रीमुक्ती यामध्ये मुलभूत असा फरक आहे. स्त्रीबाद म्हणजे स्त्रीच्या हक्काची बाजू घेणे. स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीला मिळणारे सम्यक स्वातंत्र्य (आर्थिक, धार्मिक व राजकीय). इतिहासातील कर्तृत्वाम स्त्रीयांचा अभ्यास केला असता त्यांचा लहान हा सम्यक स्वातंत्र्यासाठी असलेला दिसून येतो. म्हणूनच बाराव्या शतकात अवका महादेवी सारख्या संत कवयित्रीमे "माझ्या शरीरावर याजा अधिकार" असे म्हणून व्यक्तीस्वातंत्र्याचा व स्त्रीमुक्तीचा विचार त्यांच्या वचनातून मांडतात. त्यामुळेच त्यांनी मानवी पांगी मानव्यास विरोध दर्शविला. एकोनिसाच्या शतकात ताराबाई शिंदे यांनी "स्त्री-पुरुष तुलना" हा ग्रंथ लिहून स्त्रियांचे वेगवेगळ्या इकराचे शोषण करणाऱ्या पुरुषजातीला फैलावर घेतले. ताराबाईचे लिखान तत्कालीन समाजाला हादरुन सोडणारे होते. 19 व्या तत्कालीन स्वातंत्र्याच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न व दिलेला लढा इतिहासाने नोंद घेण्यासरखेच आहे.

सोलाव्या शतकात राणी दुर्गावती गोंडवनाच्या स्वातंत्र्यासाठी बलाढ्य मोगलांच्या सैन्येसोबत मुकाबला करण्यासाठी स्वतः राणींनांत उत्तरस्त्या व आपले बलिदान दिले. चांदबिबी देखील विजापुरसाठी प्रचंड मोगली सेनेचा मुकाबला केल. महाराणी ताराबाई भराऊंच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत पराक्रम गाजवला. नूरजहां व अहिल्याबाई होळकर यांना राज्यकारभार करण्याची संधी मिळताच जनकल्याणाची कामे करण्यावर भर दिला.

एकंदरीत इतिहासातील कर्तृत्वान स्त्रियांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, त्यांचा लढा हा प्रामुख्याने सम्यक स्वातंत्र्यासाठी (आर्थिक, धार्मिक व राजकीय) होता. विचारसरणी ही जनकल्याणाची होती. म्हणूनच इतिहासाला याची नोंद घ्यावी. लागले.

संर्वसूची

- 1) प्रतिभा हंग्रे-साकेत प्रकाशन पृ.क्र. 1-3
- 2) एस.एस. गाठळ (2013), भारतीय इतिहासातील स्त्रिया व स्त्री जीवन, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद पृ.क्र. 55-57
- 3) कित्ता पृ.क्र. 38-39
- 4) यशवंतराव चळ्हाण प्रतिष्ठान, मुंबई (2012) विभाग तेरावा-घ-जलपैगुरी पृ.क्र. 48
- 5) एस.एस. गाठळ (2013) पृ.क्र. 39-41 कित्ता
- 6) Hi.m.wikipedia
- 7) विजया जहांगीरदार (2006), महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर पृ.क्र. 55-57 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई
- 8) एस.एस. गाठळ (2013) पृ.क्र. 99-103 कित्ता
- 9) विलास खोले (संपादक) (2009), ताराबाई शिंदे लिखित 'स्त्रीपुरुष तुलना' प्रतिभा प्रकाशन, पुणे पृ.क्र. 31 ते 77
- 10) एस.एस. गाठळ (2013) पृ.क्र. 107-18 कित्ता